

July 28, 2023

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor Plot No. C/1, G Block; Bandra (East) Mumbai 400 051			BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street; Fort, Mumbai 400 001		
Equity	Scrip Code	RADIOCITY	Equity	Scrip Code	540366
	ISIN	INE919101024		ISIN	INE919101024
NCRPS	Scrip Code	RADIOCITY	NCRPS	Scrip Code	717504
	ISIN	INE919104010		ISIN	INE919104010

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 and Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Dear Sir/Ma’am,

In compliance with Regulation 47, Regulation 52 and other applicable provisions of Listing Regulations, we enclose herewith the copy of Newspaper Advertisement giving information of the Un-Audited Financial Results for the first quarter of FY 2023-24 ended June 30, 2023 of the Company.

The above-mentioned advertisement is published in Business Standard and Mumbai Lakshadeep on Friday, July 28, 2023.

The said newspaper advertisement is also available on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the above on record.

Yours faithfully

For Music Broadcast Limited

Arpita Kapoor

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a



TATA POWER
(Corporate Contracts Department)
The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence,
2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road
Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender package (Two-part Bidding) in Mumbai.

(A) Supply and installation of HVMS system of 2X250MVA ICT at Vikhroli RSS. (Package Reference: CC24MSJ023. Last day for paying the tender fees and submission of authorization letter is **1500 hrs. of 03rd August 23**. Actual Tendering shall start after that.

(B) Civil work- Reinstatement of road after EHV Cable laying work in MBPT area, Mumbai. (Package Reference: CC24NP026). Last day for paying the tender fees and submission of authorization letter is **1500 hrs. of 03rd August 23**. Actual Tendering shall start after that.

(C) Corrigendum: Civil work- Micro tunneling for EHV Cable laying below Railway track in Dharavi and Prabhadevi area of Mumbai. (Package Reference: CC24NP024). Last day for paying the tender fees and submission of authorization letter is **1500 hrs. of 03rd August 23**. Actual Tendering shall start after that.

For downloading the Tender documents (Including procedure for participation in tender), please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Further communication shall be with participating bidders only, through Tata power e-tender system.

Also, all future corrigendum's (if any), to the above tender will be informed on website <https://www.tatapower.com> only.

EASY FINCORP LIMITED
CIN: L65920WB1984PLC262226
Regd. Off: Duncan House, 4th floor, 31 Netaji Subhas Road, Kolkata - 700 001
Tel: 033-6625-1000 Email: rpsg.secretariat@rpsg.in website: www.easycorp.com

NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of Easy Fincorp Limited ("the Company") will be held on **Wednesday, 30th August, 2023 at 11:30 A.M.** at the registered office of the company situated at Duncan House, 31, Netaji Subhas Road, Kolkata-700001, West Bengal, in physical mode in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), to transact the business as set out in the Notice dated Tuesday, 25-07-2023 which has been E-mailed to the Members, separately. In compliance with the Act, the Rules made thereunder and MCA Circulars, electronic copies of the Notice of AGM and the Annual Report F.Y. 2022-2023 are sent to those shareholders whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents/ Depository Participants). The Company has completed the mailing of Notice of 38th AGM along with Annual Report for F.Y. 2022-2023 on 26-07-2023. The Annual Report for the financial year 2022-2023 including the Notice of AGM shall also be made available on the Company's website at www.easycorp.com and on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com.

Remote E-voting through electronic means shall commence on **Saturday, 26-08-2023 at 09:00 A.M. and ends on Tuesday, 29-08-2023 at 5:00 P.M.** We wish to reiterate that the detailed instructions for casting the votes and manner of remote e-voting during the e-voting commencement period using electronic Voting system (e-voting) facility provided by NSDL are provided in the Notice of AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. 23-08-2023, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your votes.

For Easy Fincorp Limited
Sd/-
Giriraj Ratan Kothari
Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata
Date: 27-07-2023

BAJAJ FINSERV LIMITED
CIN: L65923PN2007PLC130075 | Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035
Corporate Office: Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014
Website: www.bajajfinserv.in | E-mail ID: investors@bajajfinserv.in | Telephone: +91 20 71576064

Extract of consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2023
(₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Reviewed)	Quarter ended 30.06.2022 (Reviewed)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Revenue from operations	23,279.98	15,888.26	82,071.24
2	Profit before tax	5,125.37	3,593.91	16,811.13
3	Profit for the period (attributable to owners of the company)	1,942.63	1,309.38	6,417.28
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	2,412.99	383.19	5,962.23
5	Paid-up equity share capital	159.26	79.57	159.26
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			46,248.08
7	Earnings per share (not annualised) (Face value of ₹ 1 each)			
	Basic (₹)	12.2	8.2	40.3
	Diluted (₹)	12.1	8.2	40.0

Key standalone financial information is given below: (₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Reviewed)	Quarter ended 30.06.2022 (Reviewed)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Total income	603.27	356.84	1,147.61
2	Profit before tax	548.66	312.16	974.62
3	Profit after tax	403.51	233.05	732.52

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter ended 30 June 2023 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 27 July 2023, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bajajfinserv.in, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By order of the Board of Directors For Bajaj Finserv Limited
Sd/-
Sanjiv Bajaj
Chairman & Managing Director

Pune
27 July 2023

BAJAJ HOLDINGS & INVESTMENT LIMITED
CIN: L65100PN1945PLC004656
Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035
Website: www.bhil.in | E-mail ID: investors@bhil.in | Telephone: +91 20 71576066

Extract of consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2023
(₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Reviewed)	Quarter ended 30.06.2022 (Reviewed)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Revenue from operations	104.07	91.33	464.09
2	Profit before tax	1,434.02	983.56	5,011.51
3	Profit for the period (attributable to owners of the company)	1,415.50	969.33	4,850.52
4	Total comprehensive income (attributable to owners of the company)	3,731.96	(1,451.66)	3,413.91
5	Paid-up equity share capital	111.29	111.29	111.29
6	Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			44,071.49
7	Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	127.2	87.1	435.8

Key standalone financial information is given below: (₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Reviewed)	Quarter ended 30.06.2022 (Reviewed)	Year ended 31.03.2023 (Audited)
1	Total income	113.55	96.75	1,937.01
2	Profit before tax	73.26	56.04	1,778.85
3	Profit after tax	55.26	43.21	1,711.58

Note: The above is an extract of the unaudited financial results for the quarter ended 30 June 2023 which have been reviewed by the Audit Committee, approved by Board of Directors at its meeting held on 27 July 2023, subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bhil.in, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By order of the Board of Directors For Bajaj Holdings & Investment Limited
Sd/-
Sanjiv Bajaj
Managing Director & CEO

Pune
27 July 2023

MUSIC BROADCAST LIMITED
CIN: L64200MH1999PLC137729
Registered Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051
Tel No. +91 22 66969100 Website: www.radiocity.in
Email ID: investor@myradiocity.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023
(₹ in lakhs, except per share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023	Quarter ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022	Year ended March 31, 2023
		Unaudited	Audited (refer note 3)	Unaudited	Audited
1	Total income from operations (including other income)	5,867.40	5,657.55	4,864.15	21,856.47
2	Profit / (Loss) for the period before tax	208.28	6.64	1.45	606.25
3	Profit / (Loss) for the period	93.62	(76.76)	1.00	343.99
4	Total comprehensive income/(loss) for the period	93.62	(70.12)	1.00	372.17
5	Paid up equity share capital	6,913.71	6,913.71	6,913.71	6,913.71
6	Other equity (including reserves)	10,648.90	10,555.27	17,961.69	10,555.27
7	Securities Premium Account	32,626.22	32,626.22	34,002.35	32,626.22
8	Net worth	52,568.52	52,474.90	60,360.48	52,474.90
9	Outstanding redeemable preference shares (Nos. in lakhs)	89.70	89.70	-	89.70
10	Outstanding redeemable preference shares (Values)	8,563.49	8,372.17	-	8,372.17
11	Debt equity ratio	0.19	0.19	0.03	0.19
12	Capital redemption reserve	896.96	896.96	-	896.96
13	Debt service coverage ratio	0.11	0.10	0.48	0.40
14	Interest service coverage ratio	25.72	22.61	16.40	21.28
15	Earnings Per Share (EPS) (Face Value of Rs. 2 each) (not annualised)	-	0.03	(0.02)	0.10
	- Basic & Diluted				

Notes:
1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on July 27, 2023 and has been subjected to limited review by the statutory auditors of the Company.
2 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed quarterly results in the prescribed format are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.radiocity.in).
3 The figures of the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year up to March 31, 2023 and the unaudited published year-to-date figures up to December 31, 2022, being the date of the end of the third quarter of the financial year, which were subjected to limited review by the statutory auditors of the Company.

For and on behalf of the Board of Directors of Music Broadcast Limited
Sd/-
Vijay Tandon
Chairman
Place: Mumbai
Date: July 27, 2023
DIN: 00156305

SHIVAM AUTOTECH LIMITED
CIN: L34300HR2005PLC081531
Registered Office: 10, 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens, Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102. Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798
Email id: info@shivamautotech.com Website: www.shivamautotech.com

CORRIGENDUM TO NOTICE OF POSTAL BALLOT OF SHIVAM AUTOTECH LIMITED ISSUED TO THE SHAREHOLDERS ON JULY 10, 2023

Dear Members,
Sub: Corrigendum to the Postal Ballot Notice

This is with reference to the Notice of Postal Ballot issued to the members of SHIVAM AUTOTECH LIMITED ("Company") on July 10, 2023 and ongoing e-voting available from Tuesday, July 11, 2023 at 9:00 a.m. to Wednesday, August 9, 2023 at 5:00 p.m.

This corrigendum is being issued to inform the members that the Company had inadvertently contained inaccuracies under Item No. 4 of the explanatory statement in relation to disclosures under Rule 13 of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014 and Chapter V of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018. The Company is therefore amending the Postal Ballot Notice to the extent mentioned in this Corrigendum.

In this regard, please note the following amendments to the Postal Ballot Notice:

Sr No.	Particulars	Amendments to the Postal Ballot Notice																																																																																																																																								
1	Objects of the preferential issue	The proceeds from the issuance of the OGDs shall be used by the Company towards repayment of certain existing borrowings of the Company, to fund working capital of the Company, or capital expenditure of the Company.																																																																																																																																								
2	Intent of the promoters, directors or key managerial personnel of the issuer to subscribe to the offer	There is no intention of the Directors or Key Managerial Personnel of the issuer to subscribe to the offer as no OGDs are being offered to them																																																																																																																																								
3	Shareholding pattern*	<table border="1"> <thead> <tr> <th rowspan="2">S. No.</th> <th rowspan="2">Categories</th> <th colspan="2">Pre-Issue</th> <th colspan="2">Post-Issue</th> </tr> <tr> <th>No. of Shares</th> <th>% Shareholding</th> <th>No. of Shares</th> <th>% Shareholding</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td colspan="6">A Promoter Holding</td> </tr> <tr> <td>i</td> <td>Dayanand Munjal Investments Pvt. Ltd.</td> <td>9,14,17,272</td> <td>74.80</td> <td>9,14,17,272</td> <td>69.52</td> </tr> <tr> <td colspan="2">Total Promoter Holding</td> <td>9,14,17,272</td> <td>74.80</td> <td>9,14,17,272</td> <td>69.52</td> </tr> <tr> <td colspan="6">B Public Holding</td> </tr> <tr> <td colspan="6"><i>Institutions</i></td> </tr> <tr> <td>i</td> <td>Mutual Funds</td> <td>17,500</td> <td>0.01</td> <td>17,500</td> <td>0.01</td> </tr> <tr> <td>ii</td> <td>Banks & FI</td> <td>3,000</td> <td>0.00</td> <td>3,000</td> <td>0.00</td> </tr> <tr> <td>iii</td> <td>Qualified Institutional Buyer</td> <td>-</td> <td>-</td> <td>92,72,997</td> <td>7.06</td> </tr> <tr> <td colspan="2">Sub Total</td> <td>20,500</td> <td>0.02</td> <td>92,93,497</td> <td>7.07</td> </tr> <tr> <td colspan="6"><i>Non Institutions</i></td> </tr> <tr> <td>i</td> <td>Individuals</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>Individuals holding nominal share capital upto Rs. 2 Lacs</td> <td>2,40,60,050</td> <td>19.69</td> <td>2,40,60,050</td> <td>18.30</td> </tr> <tr> <td></td> <td>Individuals holding nominal share capital in excess of Rs. 2 Lacs</td> <td>34,07,221</td> <td>2.79</td> <td>34,07,221</td> <td>2.59</td> </tr> <tr> <td>ii</td> <td>Others:</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> </tr> <tr> <td>a.</td> <td>Other Corporate Bodies</td> <td>7,41,995</td> <td>0.61</td> <td>7,41,995</td> <td>0.56</td> </tr> <tr> <td>b.</td> <td>NRI</td> <td>23,01,138</td> <td>1.88</td> <td>23,01,138</td> <td>1.75</td> </tr> <tr> <td>c.</td> <td>Trusts</td> <td>4,000</td> <td>0.00</td> <td>4,000</td> <td>0.00</td> </tr> <tr> <td>d.</td> <td>Govt - IEPF Suspend Account</td> <td>2,70,046</td> <td>0.22</td> <td>2,70,046</td> <td>0.21</td> </tr> <tr> <td colspan="2">Sub Total</td> <td>3,07,84,450</td> <td>25.19</td> <td>3,07,84,450</td> <td>23.41</td> </tr> <tr> <td colspan="2">Total Public Holding</td> <td>3,08,04,950</td> <td>25.20</td> <td>4,00,77,947</td> <td>30.48</td> </tr> <tr> <td colspan="2">Grand Total</td> <td>12,22,22,222</td> <td>100.00</td> <td>13,14,95,219</td> <td>100.00</td> </tr> </tbody> </table>	S. No.	Categories	Pre-Issue		Post-Issue		No. of Shares	% Shareholding	No. of Shares	% Shareholding	A Promoter Holding						i	Dayanand Munjal Investments Pvt. Ltd.	9,14,17,272	74.80	9,14,17,272	69.52	Total Promoter Holding		9,14,17,272	74.80	9,14,17,272	69.52	B Public Holding						<i>Institutions</i>						i	Mutual Funds	17,500	0.01	17,500	0.01	ii	Banks & FI	3,000	0.00	3,000	0.00	iii	Qualified Institutional Buyer	-	-	92,72,997	7.06	Sub Total		20,500	0.02	92,93,497	7.07	<i>Non Institutions</i>						i	Individuals						Individuals holding nominal share capital upto Rs. 2 Lacs	2,40,60,050	19.69	2,40,60,050	18.30		Individuals holding nominal share capital in excess of Rs. 2 Lacs	34,07,221	2.79	34,07,221	2.59	ii	Others:					a.	Other Corporate Bodies	7,41,995	0.61	7,41,995	0.56	b.	NRI	23,01,138	1.88	23,01,138	1.75	c.	Trusts	4,000	0.00	4,000	0.00	d.	Govt - IEPF Suspend Account	2,70,046	0.22	2,70,046	0.21	Sub Total		3,07,84,450	25.19	3,07,84,450	23.41	Total Public Holding		3,08,04,950	25.20	4,00,77,947	30.48	Grand Total		12,22,22,222	100.00	13,14,95,219	100.00
S. No.	Categories	Pre-Issue			Post-Issue																																																																																																																																					
		No. of Shares	% Shareholding	No. of Shares	% Shareholding																																																																																																																																					
A Promoter Holding																																																																																																																																										
i	Dayanand Munjal Investments Pvt. Ltd.	9,14,17,272	74.80	9,14,17,272	69.52																																																																																																																																					
Total Promoter Holding		9,14,17,272	74.80	9,14,17,272	69.52																																																																																																																																					
B Public Holding																																																																																																																																										
<i>Institutions</i>																																																																																																																																										
i	Mutual Funds	17,500	0.01	17,500	0.01																																																																																																																																					
ii	Banks & FI	3,000	0.00	3,000	0.00																																																																																																																																					
iii	Qualified Institutional Buyer	-	-	92,72,997	7.06																																																																																																																																					
Sub Total		20,500	0.02	92,93,497	7.07																																																																																																																																					
<i>Non Institutions</i>																																																																																																																																										
i	Individuals																																																																																																																																									
	Individuals holding nominal share capital upto Rs. 2 Lacs	2,40,60,050	19.69	2,40,60,050	18.30																																																																																																																																					
	Individuals holding nominal share capital in excess of Rs. 2 Lacs	34,07,221	2.79	34,07,221	2.59																																																																																																																																					
ii	Others:																																																																																																																																									
a.	Other Corporate Bodies	7,41,995	0.61	7,41,995	0.56																																																																																																																																					
b.	NRI	23,01,138	1.88	23,01,138	1.75																																																																																																																																					
c.	Trusts	4,000	0.00	4,000	0.00																																																																																																																																					
d.	Govt - IEPF Suspend Account	2,70,046	0.22	2,70,046	0.21																																																																																																																																					
Sub Total		3,07,84,450	25.19	3,07,84,450	23.41																																																																																																																																					
Total Public Holding		3,08,04,950	25.20	4,00,77,947	30.48																																																																																																																																					
Grand Total		12,22,22,222	100.00	13,14,95,219	100.00																																																																																																																																					
4	Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottee	India Credit Opportunities Fund II, a category II alternate investment fund, with its investment manager being Modulus Alternatives Investment Managers Limited (formerly known as Centrum Alternative Investment Managers Limited is Category II Alternative Investment Fund, not having any ultimate beneficial owner																																																																																																																																								
5	The current and proposed status of the allottee(s) post the preferential issues namely, promoter or non-promoter	India Credit Opportunities Fund II, is a Category II Alternate Investment Fund, with its investment manager being Modulus Alternatives Investment Managers Limited (formerly known as Centrum Alternative Investment Managers Limited), belongs to non-promoter.																																																																																																																																								
6	The pricing calculation in the Valuation	The price for conversion of OGDs into Equity Share of the Company has been determined by pricing certificate issued by Mr. Chandan Bhatia, Chartered Accountants in accordance with the provisions of SEBI (CDR) Regulations, 2018. The Investor(s) shall be entitled to require the Company to convert the OGDs held by such investor(s) into fully paid-up equity shares of the Company (which shall rank pari-passu in all respects with the existing equity shares of the Company) at a conversion price of Rs.26.96/- (Rupees Twenty-Six and Nine Six Paise) per share.																																																																																																																																								
7	Contribution being made by the promoters or directors either as part of the offer or separately in furtherance of objects	No contribution made by the promoters or directors either as part of offer or separately in furtherance of objects																																																																																																																																								
8	The change in Control, if any in the company that would occur consequent to the preferential offer	There will be no change in control in the Company that would occur consequent to the preferential offer.																																																																																																																																								
9	The number of persons to whom allotment on Preferential basis have already been made during the year, in terms of number of securities as well as price	There was no allotment of shares made on preferential basis to any person during the year.																																																																																																																																								
10	Disclosures specified in Schedule VI of Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, if the issuer or any of its promoters or directors is a wilful defaulter	None of the promoters or directors is a wilful defaulter, therefore disclosures required in terms of Chapter V of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 are not applicable.																																																																																																																																								

*The shareholding post conversion of the OGDs is calculated assuming and factoring only the face value of the OGDs i.e. INR 25 Crore. This is subject to change basis the amount of any accrued interest, premium etc. payable on the OGDs along with the outstanding principal amount of the OGDs at the time when the conversion right is exercised by the Investor(s).

All other contents/information mentioned in the Postal Ballot Notice shall remain unchanged. The Postal Ballot Notice should be read in continuation of and in conjunction with this corrigendum.

Original Postal Ballot Notice was published in newspaper 'Business Standard' National Daily Newspaper in English and 'Business Standard' Regional Daily newspaper in Hindi on Tuesday July 11, 2023.

Please refer link for the e-voting: www.cdslindia.com

This corrigendum has been sent to all the shareholders of the Company and to BSE Limited and NSE Limited. The corrigendum is also placed on the website of the Company www.shivamautotech.com and will also be published in the Newspaper Business Standard in English Language and Hindi Language.

For Shivam Autotech Limited
Preeti Sharma
Company Secretary
M. No. A32847

Place: Gurugram
Date: 27.07.2023

